



October 27, 2020

To,  
BSE Limited  
Phiroze Jeejeebhoy Towers  
Dalal Street, Mumbai 400 001.

:

Code No. 500031

National Stock Exchange of India Limited:  
Exchange Plaza, Bandra Kurla Complex  
Bandra (East), Mumbai 400 051.

Symbol: BAJAJELEC  
Option A NCDs: INE193E08038  
Option B NCDs: INE193E08020  
Option C NCDs: INE193E08012

Dear Sir/Madam,

**Sub.: Newspaper Advertisement giving prior intimation of the Board Meeting to consider quarterly financial results**

Pursuant to the provisions of Regulation 29 read with Regulation 47 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations & Disclosure Requirements) Regulations, 2015, as amended ("**SEBI Listing Regulations**"), we enclose herewith the Notice of the Board Meeting scheduled to be held on **Thursday, November 5, 2020** to inter alia consider and approve the unaudited standalone and consolidated financial results of the Company for the second quarter and half year ended September 30, 2020, as published today in the newspapers viz. 'The Free Press Journal' and 'Navshakti'.

We request you to take the above on record and the same be treated as compliance under the applicable provisions of the SEBI Listing Regulations.

Thanking you,

Yours faithfully,  
For Bajaj Electricals Limited

A handwritten signature in black ink, appearing to read "Shekhar Bajaj".

Shekhar Bajaj  
Chairman & Managing Director  
DIN: 00089358

Encl.: As above.



**PUBLIC NOTICE**

The general public is hereby informed that, under instructions by my client Mr. Emron Samuel, I hereby give this publication as under:-

Miss. Raina Joseph Bamnolkar alongwith 1) Miss. Flora Joseph Bamnolkar, 2) Miss. Yakhobeth Joseph Bamnolkar, 3) Miss. Rosy Joseph Bamnolkar are the co-owners of the immovable property as mentioned hereinbelow:-

A residential premises being Flat No.703, adm. 909 sq. ft. carpet on 7<sup>th</sup> Floor in the building known as Gautam Sagar Co-op. Hsg. Soc. Ltd., standing on a plot of land bearing Tika No.11, City Survey No.89 & 90, situated at - DIVECHA COMPLEX, CHARAI, Panchpakhadi, Thane.

Miss. Raina Joseph Bamnolkar expired on 26/12/2005. At the time of her death she was unmarried. Miss. Raina Joseph Bamnolkar leaving behind Mr. Emron Samuel (Nephew) as the only heir and legal representative to succeed her undivided share in the aforesaid flat.

In view of the aforesaid circumstances, any person/s having rights, title, interest, share or claim or any encumbrances by way of sale, lease, charge, will, gift, exchange, lien or in any other manner whatsoever in the aforesaid property may record their objection with relevant documents to that effect to the undersigned within a period of 15 (Fifteen) days from the date of this publication. If nobody raises any objection within stipulated period, the claim, if any, deemed to have been waived in respect of the aforesaid property.

Date : 24. 10. 2020

Place : Thane  
Patankar & Associates (R)  
(Advocates & Legal Consultants)  
Off: Apt.No. 2402, Casa Fresco, H Wing,  
Lodha Amara, Near Air Force Station,  
Kolshe, Thane (W) 400607  
Tel No.9820297542.

**VIAAN INDUSTRIES LIMITED**

CIN No: L52100MH1982PLC291306  
Regd Office: 702, 7<sup>th</sup> Floor, Shalimar Morya Park, Off Link Road, Andheri (West), Mumbai - 400053; Contact: 022-4917 9999  
E-mail: info@v-ind.com Website: www.v-ind.com

**NOTICE**  
In terms of Regulation 29 read with Regulation 47 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 notice is hereby given that, the meeting of Board of Directors of the Company is scheduled to be held on Tuesday, 10<sup>th</sup> November, 2020, through video conferencing inter alia to consider, approve and take on record the Standalone & Consolidated un-audited Financial Results of the Company for the Quarter ended September 30, 2020 and any other business.

Investors may also refer Company's website www.v-ind.com and Stock Exchange's website www.bseindia.com for further details.

For VIAAN INDUSTRIES LIMITED  
Date: October 25, 2020 Darshit Shah  
Place: Mumbai Director & CFO

**Public Notice in Form XIII of MOFA (Rule 11(9) (e))**  
Before the Competent Authority District Deputy Registrar, Co-operative Societies, Mumbai City (4) Bhandari Co-op. Bank building, 2<sup>nd</sup> floor, P.L. Kale Guruji Marg, Dadar (West), Mumbai-400028.

No.DDR-4/Mumbai/Deemed Conveyance/Notice/1587/2020 Date: 22/10/2020  
Application u/s 11 of Maharashtra Ownership Flats (Regulation of the Promotion of construction, Sale, Management and Transfer) Act, 1963  
**Deemed Conveyance Application Public Notice No. 131 of 2020**

Mahavir Darshan Co-operative Housing Society Limited, Regd No. MUM/WR/HSG/TC/14351/2008-09/Year 08, Add: Survey No.163 (pt), CTS No. 128/A/15/A, Mahavir Nagar, Kandivali (W), Mumbai - 400 067... Applicant Versus 1) M/s. Navkar Developers, Add: A-2/3, White Arch, Mathuradas Extension Road, Kandivali (W), Mumbai - 400 021, 2) M/s. Conwood Agencies Private Limited, Add: 210, Mittal Tower, A Wing, 3rd Floor, Nariman Point, Bombay - 400 021, 3) Mr. Anthony Winin Pereira (Since Deceased), a) Smt. Melini Leo Pereira, b) Smt. Aruna Chetan Bhat, c) Smt. Vinita Ane Rodrigues, d) Ashok Leo Pereira, e) Shri. Nikhil Keith Pereira, f) Shri. Ravi Joseph Pereira, g) Mrs. Juliana Monica Pereira, h) Rev. Joseph Praxades Pereira, @ Shri. Joseph Praxades Pereira, 6) Miss. Laura Mary Pereira, 7) Mrs. Marie Philomena Rodrigues @ Shri. Laus Meri Pereira Last Known Add of Opp no. 3 to 8: Survey no.163 (pt). CTS no. 128/A/15/A, Mahavir Nagar, Kandivali (W), Mumbai - 400 067... Opponents, and those, whose interests have been vested in the said property may submit their say at the time of hearing at the venue mentioned above. Failure to submit any say shall be presumed that nobody has any objection to this regard and further action will be taken accordingly.

**Description of the Property :-**

CTS No.	Claimed Area
128/A/15/A	The Land Admeasuring 1220.5 sq. mtrs (as per Property Card) and bearing Survey no.163 (pt), CTS no.128/A/15/A, Mahavir Nagar, Kandivali (W), Mumbai - 400 067 of Village Kandivali, Taluka Borivali together with the building standing thereon in favour of the Applicant Society.

The hearing in the above case has been fixed on **12.11.2020 at 4.00 p.m. before District Deputy Registrar, Co-operative Societies, Mumbai City (4)**, Bhandari Co-op. Bank building, 2<sup>nd</sup> floor, P.L. Kale Guruji Marg, Dadar (West), Mumbai-400028

Sd/-  
(Dr. Kishor Mande)  
District Deputy Registrar, Co-operative Societies, Mumbai City (4)  
Competent Authority U/s 5A of the MOFA, 1963.

**PUBLIC NOTICE**

**NOTICE** is hereby given that we are investigating the title of Recondo Limited with respect to the Property more particularly described in the Schedule hereunder written.

All persons/entities having any share, right, title, claim, objection, benefit, demand or interest in respect of the Property by way of sale, exchange, let, lease, leave and license, care taker basis, tenancy, sub-tenancy, release, relinquishment, assignment, mortgage, inheritance, bequest, succession, gift, lien, charge, maintenance, easement, trust, possession, family arrangement/settlement, development rights, Decree or Order of any Court of Law, contracts/agreements, partnership or otherwise of whatsoever nature, are hereby required to make the same known in writing, along with documentary evidence to the undersigned at the address mentioned below within **fourteen (14) days** from the date of the publication of the public notice. In the event no such claim is received, the same will be considered as if no such claim exists or that they have been waived or abandoned. All claims addressed in response to this public notice should quote reference number **NO124**.

Please take note that any objections and claims to this notice that are addressed to any other address/email will not be considered.

**The Schedule referred to hereinabove**  
**Description of the Property**  
All that piece and parcel of land bearing C.S. No. 1629 (part) admeasuring 5233.34 square meters and C.S.No. 286 (part) admeasuring 497.84 square meters, in aggregate admeasuring 5731.18 square meters situate and lying at Lower Parcel Division of Asphalt Plant, S.K. Ahire Marg, Worli.

Dated this 27th day of October, 2020.  
Sajit Suvarna  
Partner  
DSK Legal  
Advocates and Solicitors  
1203, One Indiabulls Centre Tower 2, Floor 12 B, 841, Senapati Bapat Marg Elphinstone Road, Mumbai-400013  
Email id: sajit.suvarna@dslegal.com  
siddharth.shah@dslegal.com

**PUBLIC NOTICE**  
TAKE NOTICE THAT on behalf of our Client, being the Prospective Purchaser, we are investigating the title of Mr Vipul Kalyanji Chhatbar and Mrs Nikita Vipul Chhatbar in respect of the premises more particularly mentioned in the schedule hereunder (Hereinafter referred to as "Said Premises").

Any other person/s or entities, other than the ones mentioned hereinabove, having any claim or right in respect of the Said Premises and / or any part thereof, by way of inheritance, share, sale, mortgage, lease, lien, license, tenancy, gift, membership possession or encumbrance whatsoever or otherwise is hereby required to intimate to the undersigned within **14** days from the date of publication of this notice of his/her/their share or claim, if any, with all supporting documents, failing which any future transaction / transfer with respect to the Said Premises shall be done without reference to such claim and all claims, if any, of such person shall be treated as waived and not binding on our client.

**THE SCHEDULE ABOVE REFERRED TO: (Description of the Said Premises)**  
Premises being Flat bearing No. 201 admeasuring 616 Sq Ft Super Built up area (493 Sq Ft Built Up area) on the 2<sup>nd</sup> floor ("Said Flat") in the Building known as "Versova Chetna" ("Said Building") and Society known as "Versova Chetna Premises Co-operative Society Limited" ("Said Society") being constructed on all that piece and parcel of land or ground bearing CTS No. 832 of Village Ambivali, Taluka Andheri (West) and situated at 142-143, Jai Prakash Road, Andheri (West), Mumbai 400053, hereinafter referred to as "the said Property" together with all their undivided shares, right, title and beneficial interest in the 5 fully paid up shares of Rs. 50/- each bearing Distinctive Nos. 21 to 25 (both inclusive) in Share Certificate No. 15, hereinafter referred to as "the said Shares". The said Flat and the said Shares are hereinafter collectively referred to as "the said Premises".

Date : 27.10.2020  
Place : Mumbai  
Dhiraj Jain - Managing Partner  
D M Associates,  
Advocate for the Prospective Purchaser

**PUBLIC NOTICE**

**MUMBAI BUILDING REPAIRS & RECONSTRUCTION BOARD**  
A REGIONAL UNIT OF  
(IN/AHARASHTRA HOUSING AND AREA DEVELOPMENT AUTHORITY)  
Tel. No. 022- 23531361, E-mail - reedimhada@gmail.com.

**e-TENDER NOTICE**  
Main Portal : <https://mahatenders.gov.in>  
MHADA Website - <https://mhada.maharashtra.gov.in>  
Executive Engineer "D-1 Div." /Mumbai Building Repairs & Reconstruction Board, unit of MHADA at 89-95 Rajani Mahal, Tardeo Road, Mumbai-400034, is inviting in line digitally signed tenders in form of "B-1" (Percentage Rate) for the following works from the contractors registered under appropriate Class with MHADA/ PWD/ MCGM/ CPWD /CIDCO/ MES/ MJP/ MIDC/ Indian Railway/BP T/ etc. The e-Tender will be available on the above portal from dt. 29/10/2020 (after 10.05 a.m.) to dt. 12/11/2020 (upto 5.30 p.m.)

Sr. No.	Name of works	Estimated cost Rs.	E.M.D. 1% of Estimate d cost	Security Deposit 2 % of Estimated cost 50% initially & 50% through Bill)	Registration (Class or Contract)	Tender Price including 12% GST in Rs.	Time Limit for completion of work
1	Repairs to Building No. 32-C, Khotachiwadi Girgaon, Mumbai - 400004. (Board Fund)	03,49,800/-	3,498/-	7,000/-	Class-VIII & above	500.00+ 60.00 GST= 560.00/-	10th Months (including monsoon)
2	Repairs to Building No. 188A&B, (188 I.B.Thakurdwar Road), B.J.Marg, Girgaon, Mumbai - 400004. (Board Fund)	06,45,381/-	06,454/-	13,000/-	Class-VII & above	500.00+ 60.00 GST= 560.00/-	15th Months (including monsoon)
3	Repairs to Building No.149-151 F. J.S.S. Road, Girgaon, Mumbai - 400004. (Board Fund)	13,71,793/-	13,718/-	28,000/-	Class- VI & above	500.00+ 60.00 GST= 560.00/-	18th Months (including monsoon)

Those contractors who are participating in e-Tendering at first time have to get digital ID & password from the above portal.

For any information and help for the up loading & downloading e-Tender please do contact with support team on ph. No. 1800 3070 22321 +91-7878007972/ 4-917878007973 e-mail - eproc.support@mahatenders.gov.in

All information regarding e-Tendering is available on above portal

Sd/-  
CPRO/A/181  
Executive Engineer D-1 Divn,  
MHADA - Leading Housing Authority in the Nation  
M.B.R. & R Board

**Bajaj Electricals Ltd.**  
Inspiring Trust  
CIN: L31500MH1938PLC009887  
Regd. Office: 45/47, Veer Nariman Road, Mumbai 400 001.  
Tel.: 022 - 6149 7000, Email ID: [legal@bajajelectricals.com](mailto:legal@bajajelectricals.com)  
Website: [www.bajajelectricals.com](http://www.bajajelectricals.com)

**NOTICE**  
NOTICE is hereby given, pursuant to the Regulation 29 read with Regulation 47 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, as amended, that a Meeting of the Board of Directors of Bajaj Electricals Limited (the "Company") will be held on Thursday, November 5, 2020 to consider, approve and take on record, inter-alia, the unaudited standalone and consolidated financial results of the Company for the second quarter and half year ended on September 30, 2020.

This intimation is also available on the website of the Company [www.bajajelectricals.com](http://www.bajajelectricals.com) and on the websites of the stock exchanges, where the securities of the Company are listed, viz. [www.bseindia.com](http://www.bseindia.com) and [www.nseindia.com](http://www.nseindia.com)

For Bajaj Electricals Limited  
Ajay Nagle  
Place : Mumbai  
Date : October 27, 2020  
EVP and Head - Legal & Company Secretary

**DAIKAFFIL**

**CHEMICALS INDIA LIMITED**  
REGD OFFICE: E-4, MIDC TARAPUR, DIST. PALGHAR, MAHARASHTRA-401506  
CIN NO: L24114MH1992PLC067309  
[www.daikaffil.com](http://www.daikaffil.com) info@daikaffil.com  
(91-22) 6106612

**NOTICE**  
NOTICE is hereby given that a Meeting of the Board of Directors of the Company will be held on Wednesday, the 11<sup>th</sup> November, 2020 at 52, Nariman Bhawan, Nariman Point Mumbai 400021 via video conferencing, inter alia, to consider and approve the Un-audited Financial Results of the Company for the quarter ended 30<sup>th</sup> September, 2020. The Notice is also available on the: a. The Company website viz. [www.daikaffil.com](http://www.daikaffil.com). b. Website of Sock Exchange [www.bseindia.com](http://www.bseindia.com).

For DAIKAFIL CHEMICALS INDIA LIMITED Sd/-  
Place : Mumbai Aditya Patel  
Date : 26<sup>th</sup> October, 2020 Managing Director

**ADITYA BIRLA**  
UltraTech  
UltraTech Cement Limited  
Regd. Office: 'B' Wing, Ahura Centre, 2<sup>nd</sup> Floor, Mahakali Caves Road, Andheri (East), Mumbai 400 093  
Tel No. - 022-66917800/29267800, Fax No. - 022-66928109 | Website - [www.ultratechcement.com](http://www.ultratechcement.com) | CIN: L26940MH2000PLC128420

Notice is hereby given that Share Certificate(s) bearing following distinctive numbers have been reported lost or mislaid and the Members have applied to the Company for issue of duplicate Certificate(s). Any person who has a claim in respect of the said shares should write to our Registrar, M/S. KFin Technologies Private Limited, Selenium Tower B, Plot 31-32, Financial District, Nanakramguda, Serilingampally Mandal, Hyderabad-500032 within fifteen days from the date of publication of this notice.

Names of the registered holder, Folio No, No of Shares, Certificate No. Distinctive Nos. (From-To)  
\*RAJENDRA SHARMA, 05418020,20, 43645, 31613729- 31613748\* KAMLA SHARMA, 03704408, 28, 9718, 30358469- 30358496\*.

For UltraTech Cement Limited  
Sanjeeb Kumar Chatterjee  
Company Secretary

**PUBLIC NOTICE**  
Notice is hereby given that my clients (1) Mrs. Ruchi Hayagriv Joganani & (2) Mrs. Neena Kaushik Shah are negotiating to purchase the property belonging to Mr. Yatin Mahendra Shah which is more particularly described in the schedule hereunder written. Any person having any claim to or against the said property or any part thereof by way of lease, sub-lease, tenancy, license, sale, exchange, arrangement, mortgage, gift, trust, inheritance, bequest, possession, lien, charge, maintenance, easement, development agreement, joint-venture, partnership, etc., and any person in possession of the original title deeds or otherwise, howsoever is hereby required to make the same known in writing with the documentary proof thereof to the undersigned at B-404, B Wing, Jai Hanuman Nagar, Opp. Kamgar Stadium, Senapati Bapat Marg, Mumbai - 400028 within 14 days from the date hereof otherwise the negotiations will be concluded and sale, transfer and/or assignment of the said property shall be completed without any reference to such claim or interest and the same, if any, shall be deemed to have been waived to all intents and purpose.

**THE DESCRIPTION OF THE PROPERTY:**  
Flat No. 2E, admeasuring about 421 Sq. Ft. area on 2nd Floor in the Building known as Veena Happy Home Apartments belonging to Veena Happy Home Apartments Co-operative Housing Society Ltd., situated at 28A, Napean Sea Road, Mumbai - 400036, constructed on or about 1972 on land bearing Cadastral Survey No. 587 in Malabar and Cumballa Hill Division in District Mumbai City.

Place: Mumbai  
Date: 27-Oct-2020  
Advocate Tejas Kirti Doshi  
022-24365577

**BRIHANMUMBAI MAHANAGARPALIKA**  
No. Dy.Ch.E./M&E/ 3178 /WS dated 21.10.2020  
**e-TENDER NOTICE**

The Municipal Commissioner of Greater Mumbai invites online e-Tenders for the following works on "Item Rate Basis" from the eligible bidders. The Bid Start Date & time and Bid End Date & time is specified in the detailed tender notice on MCGM's website under "Tenders" section.

MUNICIPAL CORPORATION OF GREATER MUMBAI	
e-TENDER NOTICE	
Department :	Ch. Engg. (M&E)
Section :	Dy. Ch. Engg. (M&E) W.S.
e-tender No.	7100183789
Subject :	SITC of Rapid Mass Thermal Screening System comprising of automated Flap Barrier Integrated Thermal Device at Prabodhankar Thakre Natya Mandir, Borivali (W) in R/C ward
Bid Start :	Date 26/10/2020 Time 11:00 AM to
Bid End :	Date 02/11/2020 Time 16:00 PM
Portal :	<a href="http://portal.mcgm.gov.in">http://portal.mcgm.gov.in</a>
Concern Persons	E.E. (M&E) W.S.-I
a) Name	Shri. P. C. Ayare
b) Contact No. (office):	022-29677586
c) Telephone. No.	022-29677905
d) e-mail Address :	eews01.me@mcgm.gov.in

The intending tenderers shall visit the Municipal website at <http://portal.mcgm.gov.in/> for further details of the tender.

The tender documents will not be issued or received by post/courier.

Sd/-  
PRO/943/ADV/2020-21  
Dy. Chif Engg. (M.&E.) W.S.  
Let's together and make Mumbai Malaria free.

**Bank of India**  
Relationships beyond banking  
Shivajipark Branch  
Mumbai South Zone  
Address: Indravadan Co-Op. Hsg. Society Ltd., Ground Floor, Padmabai Thakkar Road, Near Kohinour Mill No.3, Mumbai - 400 016  
Tel No. 022-24300181, 24327370, 24327371

**E-AUCTION FOR SALE OF IMMOVABLE PROPERTIES**  
E-auction sale notice for sale of Immovable assets under the securitisation and reconstruction of financial assets and enforcement of security interest act, 2002 read with proviso to Rule 8(6) of the Security Interest (Enforcement) Rules, 2002

Notice is hereby given to the public in general and in particular to the following Borrower (s) and Guarantor(s) that the below described immovable properties mortgaged/charged to Bank of India (secured creditor), the Physical possession of which has been taken by the Authorized Officers of Bank of India will be sold on "as is where is basis", "as is what is basis" and "whatever there is basis" for recovery of respective dues as detailed hereunder against the secured assets mortgaged/charged to Bank of India from the respective Borrower(s) and Guarantor(s). The reserve price and the earnest money deposit is shown there against each secured asset

The sale will be done by the undersigned through e-auction platform provided hereunder.

SR NO	Branch	Name of the borrowers/Guarantor and Amount outstanding	Description of the properties	Inspection date/time of the property and contact No. for Inspection	Date and time of the e-auction	Reserve price (Rs. In lakhs)	EMD of the property (Rs. In lakhs)
1	Shivaji Park	M/s Concorde Designs Pvt Ltd Director - Late Mr Anvay Madhukar Naik & Late Smt Kumud Madhukar Naik  O/s: Rs 977.43 lakhs +Interest+Cost of expenses/charges	Office/Flat no 1 & 2 at Prathamesh CHSL, First Floor, Opp. Raja Shivaji Vidyalay, Hindu Colony, Khareghar Road, Dadar (East) Mumbai 400014 owned by M/s. Concorde Designs Pvt. Ltd. Carpet Area: 1995 sq ft.	20.11.2020 Between 1.00 pm to 3.00 pm. Tel :022- 24300181, 24327370, 24327371	02.12.2020 between 11.00 AM to 2.00 PM	495.45	49.54

**Terms and Conditions of the E-auction are as under:**

- E-Auction is being held on "as is where is basis", "as is what is basis" and "whatever there is basis" and will be conducted "On Line".
- For downloading further details ,Process Compliance and Terms & Conditions ,Please visit:-  
a. <https://www.bankofindia.co.in>,  
b. Website address of our e-Auctions Service Provider- <https://www.mstcecommerce.com/auCTIONHOME/ibapi/index.jsp>  
Bidders have to complete following formalities well in Advance:  
Step 1: Bidder/Purchaser Registration: Bidder to register on e-Auction Platform (link given above) using his mobile number and email-id  
Step 2: KYC Verification: Bidder to upload requisite KYC documents. KYC documents shall be verified by e-auction service provider (may take 2 working days).  
Step 3: Transfer of EMD amount to Bidder Global EMD Wallet: Online/off-line transfer of fund using NEFT/Transfer, using challan generated on e-Auction Platform.  
Step 4: Bidding Process and Auction Results: Interested Registered bidders can bid online on e-Auction Platform after completing Step 1, 2 and 3 Please note that Step 1 to Step 3 should be completed by bidder well in advance, before e-Auction date.  
Bidder may visit <https://www.ibapi.in>, where "Guidelines" for bidders are available with educational videos.  
3. To the best of knowledge and information of the Authorised Officer, there is no encumbrance on the property/ies. However, the intending bidders should make their own independent inquiries regarding the encumbrances, title of property/ies put on auction and claims/ rights/ dues/ affecting the property, prior to submitting their bid. The e-Auction advertisement does not constitute and will not be deemed to constitute any commitment or any representation of the bank. The property is being sold with all the existing and future encumbrances whether known or unknown to the bank. The Authorised Officer/ Secured Creditor shall not be responsible in any way for any third party claims/ rights/ dues. No claim of whatsoever nature will be entertained after submission of the online bid regarding property/ies put for sale.  
4. Date of inspection will be on or before 20/11/2020 1.00 pm to 3.00 pm with prior appointment with above mentioned respective branches on the contact numbers given against respective branches.  
5. Bids shall be submitted through online procedure only.  
6. Bidders shall be deemed to have read & understood the terms & conditions of sale & be bound by them.  
7. The Bid price to be submitted shall be above the Reserve price & bidders shall improve their further offers in multiples of Rs.50,000/- (Rupees Fifty thousand only).  
8. It shall be the responsibility of the interested bidders to inspect and satisfy themselves about the property before submission of the bid.  
9. The Earnest Money Deposit (EMD) of the successful bidder shall be retained towards part sale consideration and the EMD of unsuccessful bidders shall be refunded.  
10. The Earnest Money Deposit shall not bear any interest. The successful bidder shall have to deposit 25% of the sale price including EMD already paid, immediately on acceptance of bid price by the Authorised Officer and the balance of the sale price on or before 15th day of sale. The auction sale is subject to confirmation by the Bank. Default in deposit of amount by the successful bidder would entail forfeiture of the whole money, already deposited and property shall be put to re-auction and the defaulting bidder shall have no claim/ right in respect of property/ amount.  
11. Neither the Authorised Officer / Bank nor e-Auction service provider will be held responsible for any Internet Network problem/Power failure/ any other technical lapses/failure etc. In order to ward-off such contingent situation the interested bidders are requested to ensure that they are technically well equipped with adequate power back-up etc. for successfully participating in the e-Auction event.  
12. The purchaser shall bear the applicable stamp duties/ Registration fee/ other charges, etc. and also all the statutory/ non-statutory dues, taxes, assessment charges, etc. owing to anybody.  
13. The Authorised Officer/Bank is not bound to accept the highest offer and has the absolute right & discretion to accept or reject any or all offer(s) or adjourn/postpone/cancel the e-Auction or withdraw any property or portion thereof from the auction proceedings at any stage without assigning any reason there for.  
14. The Sale Certificate will be issued in the name of the purchaser(s) / applicant (s) only and will not be issued in any other name(s).  
15. The sale shall be subject to rules/ conditions prescribed under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002. Further details/enquiries if any on the terms and conditions of sale can be obtained from the respective branches on the contact numbers given.

**SALE NOTICE TO BORROWERS/ GUARANTORS**  
The undersigned being the Authorized Officer of the Bank of India is having full powers to issue this notice of sale and exercise all powers of sale under securitization and reconstruction of financial assets and Enforcement of Security Interest Act, 2002 and the rules framed there under. You have committed default in payment of outstanding dues and interest with the monthly rest, cost and charges etc. in respect of the advances granted by the bank mentioned above. Hence, the Bank has issued demand notice to you under section 13(2) to pay the above mentioned amount within 60days. You have failed to pay the amount even after the expiry of the 60 days. Therefore, the Authorized Officer in exercise of the powers conferred under section 13(4), took possession of the secured assets more particularly described in the schedule mentioned above. Notice is hereby given to you to pay the same as mentioned above before the date fixed for sale failing which the property will be sold and balance if any will be recovered with interest and cost from you. Please note that all expenses pertaining to demand notice, taking possession, valuation and sale of assets etc. shall be first deducted from the sale proceeds which may be realized by the undersigned and the balance of the sale proceeds will be appropriated towards your liability as aforesaid. You are at liberty to participate in the auction to be held on the terms and conditions thereof including deposit of earnest money.

Sd/-  
Date: 27.10.2020  
Place: Mumbai  
Authorized Officer  
Bank of India



**MAKERS**  
**मेकर्स लॅबोरेटरीज लिमिटेड**  
 नोंद. कार्यालय : ५४ वी, कांतिबाई इंडस्ट्रियल इस्टेट,  
 कांतिबाई (पश्चिम), मुंबई-४०००६७,  
 दूर. (०२२) २६८८५४४  
 ई-मेल : investors@makerslabs.com  
 संकेतस्थळ : www.makerslabs.com  
 सीआयएन : एल२२१२३एमएच१९८८पीएलसी३३३१९  
 सिक्कुरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया  
 (लिस्टिंग) ऑब्लिगेशन अँड डिस्क्लोजर  
 रिक्वायर्समेंट) रेग्युलेशन, २०१५ च्या रेग्युलेशन  
 २९ सहायका रेग्युलेशन ४७ अन्वये याद्वारे संचालित  
 देण्यात येते की, वित्तीय वर्ष २०२०-२१ च्या  
 दिनांक ३० सप्टेंबर, २०२० रोजी संपलेल्या २ च्या  
 तिमाही आणि अर्ध वर्षासाठी कंपनीच्या वित्तीय  
 निष्कर्षांनी नोंदीवर घेण्यासाठी युक्त्या, दिनांक ४  
 नोव्हेंबर, २०२० रोजी कंपनीच्या संचालक  
 मंडळाची सभा घेण्यात येणार आहे.  
 सदर सूचना कंपनीचे संकेतस्थळ म्हणजेच  
 (www.makerslabs.com) आणि  
 कंपनीचे शेअर्स सूचीबद्ध असलेल्या स्टॉक  
 एक्सचेंजचे संकेतस्थळ म्हणजेच बीएसई लिमिटेड  
 (www.bseindia.com) वर उपलब्ध  
 आहे.  
**मंडळाच्या आदेशानुसार**  
**मेकर्स लॅबोरेटरीज लिमिटेड करिता**  
**खालील दानांनी**  
 एसीएस २१,८४४  
 कंपनी सचिव  
 मुंबई  
 ऑक्टोबर २६, २०२०

**सूचना**  
**शेअर प्रमाणपत्र हरवले**  
 सूचना याद्वारे देण्यात येते की, रोहित  
**बाळकृष्ण तलवटी(मयत) आणि पुष्पा**  
**बाळकृष्ण तलवटी(मयत)** यांच्या  
 नावमागील बांधणे डायरी अँड मॅन्यु को लि  
 च्या फोलीयो क्र. आर०५९५२२, प्रमाणपत्र  
 क्र. १४७४३ आणि विधीन  
 क्र. २०४४४३६४१-२०४४४२०० धारक  
 ५६० समभागी शेअर्सकरिता प्रमाणपत्र हरवले  
 किंवा गहाळ झाले आहे आणि  
 निम्नस्वाक्षरीकारांनी वरील सदर शेअर्सकरिता  
 शेअर प्रमाणपत्राची प्रतिलिपी जारी  
 करण्याकरिता कंपनीला अर्ज केला आहे.  
 कोणाही व्यक्तीस सदर शेअर्सच्या संदर्भात  
 कोणताही दावा असल्यास कंपनीचे  
 नोंदीमधील कार्यालय: **नेवीले हाऊस, जे एन**  
**हॅडोडिया मार्ग, बालाई इस्टेट, मुंबई-४००००१**  
 येथे या तारखेपासून एक  
 महिन्याच्या आत तसे दावे दाखल करावेत,  
 अन्यथा कंपनी शेअर प्रमाणपत्राची प्रतिलिपी  
 जारी करेल.  
 दिनांक: २७ ऑक्टोबर २०२०  
 अर्जदार: **कल्पना रोहित तलवटी**  
 ३४ महेश्वर निवास, टिळक रोड,  
 सांतक्रुझ (पश्चिम), मुंबई-४०००५४

**PUBLIC NOTICE**  
 Notice is hereby given that my clients (1) Mrs. Ruchi Hayagriv Joganji & (2) Mrs. Neena Kaushik Shah are negotiating to purchase the property belonging to Mr. Yatin Mahendra Shah which is more particularly described in the schedule hereunder written. Any person having any claim to or against the said property or any part thereof by way of lease, sub-lease, tenancy, license, sale, exchange, arrangement, mortgage, gift, trust, inheritance, bequest, possession, lien, charge, maintenance, easement, development agreement, joint-venture, partnership, etc., and any person in possession of the original title deeds or otherwise, howsoever is hereby required to make the same known in writing with the documentary proof thereof to the undersigned at B-404, B Wing, Jai Hanuman Nagar, Opp. Kamgar Stadium, Senapati Bapat Marg, Mumbai - 400028 within 14 days from the date hereof otherwise the negotiations will be concluded and sale, transfer and/or assignment of the said property shall be completed without any reference to such claim or interest and the same, if any, shall be deemed to have been waived to all intents and purpose.  
**THE DESCRIPTION OF THE PROPERTY:**  
**Flat No. 2E, admeasuring about 421 Sq. Ft. area on 2nd Floor in the Building known as Veena Happy Home Apartments** belonging to Veena Happy Home Apartments Co-operative Housing Society Ltd., situated at 28A, Napean Sea Road, Mumbai - 400036, constructed on or about 1972 on land bearing **Cadastral Survey No. 587 in Malabar and Cumballa Hill Division in District Mumbai City.**  
**Place: Mumbai**  
**Date: 27-Oct-2020**  
**Advocate Tejas Kirti Doshi 022-24365577**

**PUBLIC NOTICE**  
 Notice is hereby given that my clients (1) Mr. Jignesh Arvind Shah & (2) Mrs. Bhavna Jignesh Shah are negotiating to purchase the property belonging to (1) Mr. Nilesh Chandrakumar Shah & (2) Mrs. Ekta Nilesh Shah which is more particularly described in the schedule hereunder written. Any person having any claim to or against the said property or any part thereof by way of lease, sub-lease, tenancy, license, sale, exchange, arrangement, mortgage, gift, trust, inheritance, bequest, possession, lien, charge, maintenance, easement, development agreement, joint-venture, partnership, etc., and any person in possession of the original title deeds or otherwise, howsoever is hereby required to make the same known in writing with the documentary proof thereof to the undersigned at B-404, B Wing, Jai Hanuman Nagar, Opp. Kamgar Stadium, Senapati Bapat Marg, Mumbai - 400028 within 14 days from the date hereof otherwise the negotiations will be concluded and sale, transfer and/or assignment of the said property shall be completed without any reference to such claim or interest and the same, if any, shall be deemed to have been waived to all intents and purpose.  
**THE DESCRIPTION OF THE PROPERTY:**  
**Flat No. 204, admeasuring about 1674 Sq. Ft. Built-up area on 2nd Floor of A Wing in the Building known as Simla House** belonging to Simla House Co-operative Housing Society Ltd., situated at 51/B Laxmibai Jagmohandas Marg, Malabar Hill, Mumbai - 400036, constructed on or about 1960-61 on land bearing **Cadastral Survey No. 442, 443 & 444 in Malabar and Cumballa Hill Division in District Mumbai City.**  
**Place: Mumbai**  
**Date: 27-Oct-2020**  
**Advocate Tejas Kirti Doshi 022-24365577**

**ADITYA BIRLA**  
  
**UltraTech Cement Limited**  
 Regd. Office: 'B' Wing, Ahura Centre, 2nd Floor, Mahakali Caves Road, Andheri (East), Mumbai 400 093  
 Tel No. - 022-66917800/29267800, Fax No. - 022-66928109 | Website - www.ultratechcement.com | CIN: L26940MH2000PL128420  
 Notice is hereby given that Share Certificate(s) bearing following distinctive numbers have been reported lost or mislaid and the Members have applied to the Company for issue of duplicate Certificate(s). Any person who has a claim in respect of the said shares should write to our Registrar, M/S. KFin Technologies Private Limited, Selenium Tower B, Plot 31-32, Financial District, Nanakramguda, Serilingampally Mandal, Hyderabad-500032 within fifteen days from the date of publication of this notice.  
 Names of the registered holder, Folio No, No of Shares, Certificate No. Distinctive Nos. (From-To)  
**\*RAJENDRA SHARMA, 05418020.20, 43645, 31613729-31613748\* KAMLA SHARMA, 03704408, 28, 9718, 30358469- 30358496\*.**  
 For UltraTech Cement Limited  
 Sanjeeb Kumar Chatterjee  
 Company Secretary  
 Place: Mumbai  
 Date : 26th October, 2020

**MOTILAL OSWAL**  
 Mutual Fund  
**Motilal Oswal Asset Management Company Limited**  
 Registered & Corporate Office : 10th Floor, Motilal Oswal Tower, Rahimtullah Sayani Road, Opposite Parel ST Depot, Prabhadevi, Mumbai - 400 025  
 • Toll Free No.: +91 8108622222, +91 22 40548002 • Email : mfservice@motilaloswal.com  
 • CIN No.: U67120MH2008PL188186  
 • Website: www.motilaloswalmf.com and www.mostshares.com  
**Notice cum Addendum to the Scheme Information Document (SID) and Key Information Memorandum (KIM) of the Scheme(s) of Motilal Oswal Mutual Fund**  
**Change in the address of Investors Service Centre for the Schemes of Motilal Oswal Mutual Fund (MOMF)**  
 Investors are hereby requested to take note of the following change in the address of Investors Service Centre for the Schemes of MOMF with effect from **October 24, 2020.**  

Location	Existing Address	New Address
Kochi	41/418 E, 4th Floor, Chicago Plaza, Rajaji Road, Kochi, Kerala - 682 035.	1st Floor, Areekkal Mansion, Pannampilly Nagar, Main Road, Opposite to Malayala Manorama, Kochi, Kerala - 682 036.

 This notice cum addendum forms an integral part of SID and KIM of the Scheme(s) of MOMF. All other contents remain unchanged.  
**For Motilal Oswal Asset Management Company Limited (Investment Manager for Motilal Oswal Mutual Fund)**  
 Sd/-  
**Navin Agarwal**  
 Managing Director & Chief Executive Officer  
 Place : Mumbai  
 Date : October 26, 2020  
**MUTUAL FUND INVESTMENTS ARE SUBJECT TO MARKET RISKS, READ ALL SCHEME RELATED DOCUMENTS CAREFULLY.**

**जाहीर सूचना**  
 याद्वारे सूचना देण्यात येते की, आम्ही याखालील लिखित परिशिष्टात अर्थिक स्वरूपात वर्णन केलेल्या मिळकतीच्या संदर्भासह रेकॉन्डो लिमिटेड यांचे नामाधिकार तपासत आहोत. सर्व व्यक्ती/व्यक्तीना याखालील परिसराच्या संदर्भासह कोणताही शेअर, हक्क, नामाधिकार, दावा, फायदा, मागणी किंवा हितसंबंध जसे की, विक्री, अदलाबदल, भाडेपट्टा, लिहू अँड लायसन्स, केअर-टेकर बेसिस, कुळवहिवाट, उप-कुळवहिवाट, सोडून देणे, सामावी, अभिहस्तारण, गहाण, वारसाहक्क, अत्यंदा, उत्तराधिकारी, बक्षिस, धारणाधिकार, प्रचार, निर्वाह, अत्यंदा, सुविधाधिकार, विरवस्त, ताबा, कौटुंबिक व्यवस्था/तडजोड, विकास हक्क, कोणत्याही न्यायालयाचा आदेश किंवा हुकूम, करार/कंत्राट, भागिदारी किंवा अन्यकाही दावे असल्यास त्यांनी तसे लिखित कागदोपरी पुराव्यासह निम्नस्वाक्षरीकारांना याखालील नमूद पत्त्यावर या जाहीर सूचनेच्या प्रसिद्धीच्या तारखेपासून १४ (चौदा) दिवसांच्या आत कळविणे आवश्यक आहे, जर कोणतेही दावे प्राप्त न झाल्यास, सदर तेथे कोणतेही दावे नसल्याचे मानण्यात येईल किंवा की ते त्यागित किंवा परित्यागित समजले जातील. या जाहीर सूचनेच्या प्रतिसादेमधील संबोधित सर्व दावे हे कोट क्र. एन०१२४ मध्ये असावे.  
 कृपया सूचना घ्यावी की, कोणतेही आक्षेप किंवा दावे कोणत्याही इतर पत्ता/ईमेलवर पाठविल्यास ग्राह्य परले जाणार नाहीत.  
**वरील उल्लेखित परिशिष्ट**  
**मिळकतीचे वर्णन**  
 असफाट प्लॉट, एस्.के. अहिर मार्ग, वरळीच्या लोअर परेल विभाग येथे स्थित आणि वसलेल्या सी.एस. क्र. १६२९ (भाग), मोजमापित ५२३३.३४ चौरस मीटर आणि सी.एस. क्र. २८६ (भाग), मोजमापित ४९७.८४ चौरस मीटर, एकूण मोजमापित ५७३१.१८ चौरस मीटर धारक जमिनीचे सर्व ते भाग आणि विभाग. दिनांक २७ ऑक्टोबर, २०२०  
**सजित सुवर्णा भागिदार**  
**डीएसके लिगल, वकील आणि सॉलिसिटर,**  
 १२०३, वन इंडियाबुल्स सेंट टॉवर २, भजला १२ वी, ८४९, सेनापती बापट मार्ग, एलफिनस्टन रोड, मुंबई ४०००१३  
 ईमेल: sajjit.suvarna@dskslegal.com sidhant.shah@dskslegal.com

**सूचना**  
**एडेलवाइस फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड**  
 CIN: L99999MH1995PLC094641  
 नोंदीमधील कार्यालय: एडेलवाइस हाऊस, सीएसटी रोड, कोल्हा, मुंबई-४०००१८  
 दूरध्वनी: +९१ २२ ४००९ ४९००, ई-मेल: efi.shareholders@edelweissfin.com, वेबसाईट: www.edelweissfin.com  
 याद्वारे सूचना देण्यात येत आहे की नियम ४७, सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन अँड डिस्क्लोजर दिव्यावयमेनेट) नियम, २०१५ अनुसार ३० सप्टेंबर, २०२० रोजी संपलेल्या दुसऱ्या तिमाही आणि सहामासिके कंपनीचे अलेखापरीक्षित वित्तीय निष्कर्ष, इतर बाबींसह विचारात आणि अभिलेखात घेण्यासाठी एडेलवाइस फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेडच्या संचालक मंडळाची बैठक शुक्रवार दि. ३० ऑक्टोबर २०२० रोजी घेण्यात येईल.  
 अधिक माहितीसाठी, कृपया बीएसई लिमिटेडच्या वेबसाईटला (www.bseindia.com) आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया यांच्या वेबसाईटला (www.nseindia.com) भेट द्यावी.  
 करिता एडेलवाइस फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड स्वाक्षरी/-  
**बी. रंगनाथन**  
 कार्यकारी उपाध्यक्ष आणि कंपनी सचिव  
 मुंबई, २४ ऑक्टोबर २०२०  
  
 Ideas create, values protect

**Bajaj Electricals Ltd.**  
 Inspiring Trust  
 CIN: L31500MH1938PLC009887  
 नोंदीमधील कार्यालय: ४५-४७, वीर नगरीन मार्ग, मुंबई ४०० ०१९,  
 टेली.नं.: ०२२ - ६१९७०००; ईमेल आयडी: legal@bajajelectricals.com  
 वेबसाईट: www.bajajelectricals.com  
**सूचना**  
 याद्वारे सूचना देण्यात येत आहे की सिक्कुरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (सूचीकरण आर्बंमध्ये आणि प्रकटीकरण आवश्यकता) नियम, २०१५ च्या, सुधारणा केल्याप्रमाणे, नियम २९ तसेच नियम ४७ ह्यांच्या अनुरोधाने, बाजार इलेक्ट्रिकल्स लिमिटेडच्या ("कंपनी") संचालक मंडळाची सभा ही शुक्रवार, ५ नोव्हेंबर २०२० रोजी घेण्यात येईल, ज्यामध्ये इतर विषयांबरोबर, ३० सप्टेंबर २०२० रोजी संपलेली दुसरी तिमाही व सहामासिके अलेखापरीक्षित एकल आणि एकत्रित वित्तीय निष्कर्ष विचारात घेतले जातील, त्याला मान्यता दिली जाईल आणि ते नोंदवले जातील.  
 ह्यासंबंधीची सूचना कंपनीच्या [www.bajajelectricals.com](http://www.bajajelectricals.com) व्हा वेबसाइटवर आणि स्टॉक एक्सचेंजच्या वेबसाइटवर, जेथे कंपनीच्या सिक्कुरिटीज सूचीबद्ध करण्यात आलेल्या आहेत, म्हणजेच [www.bseindia.com](http://www.bseindia.com) आणि [www.nseindia.com](http://www.nseindia.com) वर देखील उपलब्ध आहेत.  
**बाजार इलेक्ट्रिकल्स लिमिटेड करिता**  
 अजय नागले  
 दिनांक : २७ ऑक्टोबर, २०२० कार्यकारी उपाध्यक्ष आणि मुख्य-कायदा आणि कंपनी सचिव

**ईएमआय ट्रान्समिशन लिमिटेड (दिव्याखोरीतील)**  
 नोंद. कार्यालय : सेंट पॉल्ट, १०९, १ ला मजला, डॉ. बी. ए. रोड, परेल, मुंबई - १२  
**ई-लिलाव**  
**इन्फॉर्मेशन अँड बँकटरीसी कोड, २०१६ अन्वये मतेची विक्री**  
**ई-लिलावाची तारीख आणि वेळ :**  
**मंगळवार, २० नोव्हेंबर, २०२० द. १.०० ते द. ३.००**  
**(५ मिनिटांच्या अमर्यादित विस्ताराने)**  
 मे. ईएमआय ट्रान्समिशन लिमिटेड (दिव्याखोरीतील) च्या खालील मत्ता आणि मिळकत दिव्याखोरीतील मत्ता उर्वरित भाग हा 'जे आहे जेथे आहे', 'जे आहे जसे आहे', 'जेथे आहे तेथे आहे' आणि कोणत्याही आभाषाशिवाय तत्वाने सम्यक्कारण विक्रीकरिता सरत विक्री ही वेब पॉर्टल (<https://inlcauction.auctiontiger.net>) येथे पुर्विलेखित ई-लिलाव प्लॅटफॉर्म द्वारे निम्नस्वाक्षरीकारांदा पूर्ण करण्यात येईल.  

संच	मत्ता	राखीव किंमत (आयएनआर)	इअर रक्कम (आयएनआर)
संच १	खालील उल्लेखित (संच क्र २ ते संच ६) नुसार स्तम्भ विक्री मधील कंपनीची मत्ता	७२,००,००,०००	७,२०,००,००,०००
<b>किंवा</b>			
संच २	स. क्र. १५७/१, १५७/२/१, १५७/२/२ येथे स्थित विनोतजमीन मोजमापित क्षेत्र ५००७७ चौ. मीट आणि इमारत मोजमापित क्षेत्र २४७४४ चौ. मीटर्स (प्लॉट अँड मशिन्सही वगळून)	३६,००,००,०००	३,६०,००,००,०००
संच ३	स. क्र. १५७/१, १५७/२/१, १५७/२/२ येथे प्लॉट अँड मशिन्स	३०,००,००,०००	३,००,००,००,०००
संच ४	स. क्र. १५८/२, क्षेत्र-१०४.०० चौ. मी. येथे प्लॉटला जोडलेली विनोतजमीन	३,००,००,०००	३०,००,००,०००
संच ५	स. क्र. १६०, क्षेत्र - १८००० चौ. मी. येथे जेतजमीन	३,००,००,०००	३०,००,००,०००
संच ६	ईएमआय लॉगो आणि ट्रेडमार्क (ट्रेडमार्क डिपॉजिटमेंटसह नोंदीकरण)	५,००,००,००,०००	५०,००,००,००,०००
संच ७	सेंट पॉल्ट, डॉ. बी. ए. रोड, परेल, मुंबई - १२, २४९११ केएमएस, वर्ष - २०१५ येथे हंडाई एक्सट १२, व्हीटीव्हीटी एस-नोंद-एमएन-१५-ईएस-१९६६	४,३३,०४४	४३,३०४
संच ८	वाहन : सेंट पॉल्ट, डॉ. बी. ए. रोड, परेल, मुंबई - १२, २४९११ केएमएस, वर्ष - २०१५ येथे मास्क्री वित्ताय ब्रेड झेव्ही आयएसएस-एमएन-१५-एमएन-१५६६	६,२७,०१७	६२,७०१
संच ९	कनिटिका - मोजमापित गाव, कसाग रोवली, गौरी बिनतूर तालुका, कर्नाटक येथे प्रोजेक्ट हम्पदेगोप्री साईट क्र. ११०, १११, ११२, ११३, ११३ येथे १३३ येथे ६ रिक्रिजिटी प्लॉट प्रत्येकी १,२०० चौ. फूट	२८,५०,०००	२,८५,०००

 वरील जमीन, इमारत आणि प्लॉट अँड मशिन्स (संच क्र. २ ते संच क्र. ५) चा ग्राहणवाढे विंदे - नाबागांव रोड, तालुका सिन्नर, जिल्हा नासिक, महाराष्ट्र येथे स्थित आहेत.  
 इच्छुक अर्जदारांना विनंती करण्यात येते की, त्यांनी व्हे लिखितपणे अन्वये <http://headwayip.com> परिसमापकांची वेबसाईट आणि ई-लिलाव वेबसाईट <https://inlcauction.auctiontiger.net> च्या वेबसाईटवर अपलोड ई-लिलाव प्रक्रिया कागदपत्र वांचा घ्यावे घ्यावी. अर्ज करण्याची शेवटची तारीख १८ नोव्हेंबर, २०२०.  
 परिसमापकांना कोणत्याही वेळी ई-लिलाव कागदपत्र कोणत्याही अटी आणि शर्ती वाढविणे किंवा स्विकारणे किंवा दह करण्याचे हक्क आहेत त्यांना कोणतेही कारण न देता कोणतीही बोली नाकारण्याचा हक्क आहे.  
**परिव्यवहारकरिता संपर्क पत्ता :**  
 डेडव्हे रेझोल्यूशन अँड इन्फॉर्मेशन सर्व्हिसेस प्रा. लि.  
 ७०८, रहेजा सेंट, नर्मन पॉल्ट, मुंबई - ४०००२१, महाराष्ट्र.  
 ईमेल : [corpemil@gmail.com](mailto:corpemil@gmail.com), [ip10362.desai@gmail.com](mailto:ip10362.desai@gmail.com)  
 दूर. क्र. : ०२२-६६२०४३३३

**इंडियन बँक**  
 Indian Bank  
 इनाहाबाद ALLAHABAD  
**किंग्ज सर्कल-मुंबई**  
 २९२ शानमुखांनाद हॉल बिल्डिंग, महात्मा गांधी मार्केट समोर,  
 किंग्ज सर्कल, सायन (ए.) मुंबई ४०० ०२२,  
 दूरध्वनी: २४०९३७४७, २४०९३७३९, फॅक्स: २४०४१३६८,  
 ईमेल: [kingscircle@indianbank.co.in](mailto:kingscircle@indianbank.co.in)  
**नियम-८(१)**  
**करबा सूचना (स्थायर मिळकतीकरिता)**  
**ज्याअर्थी,**  
 निम्नस्वाक्षरीकार हे इंडियन बँक चे प्राधिकृत अधिकारी या नात्याने सिक्कुरिटीयेशेजेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल असेट्स अँड एफोर्समेंट ऑफ सिक्कुरिटी इस्टेट अँड, २००२ आणि कलम १३ (१२) सिक्कुरिटी इस्टेट (एफोर्समेंट) रूल्स, २००२ सहायका नियम ८ आणि ९ अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून दिनांक २५.०२.२०२० रोजी **मागणी** सूचना जारी करून कर्जदार श्री. अरविंद कुमार लक्ष्मीनारायण उपाध्याय, सी. रेणु अरविंद कुमार उपाध्याय आणि श्री. सत्यद सुलतान सिमिजलाह प्रत्येकी आमची किंमत सर्कल शाखा यांस संपूर्णतः एकूण नमूद रक्कम म्हणजेच रु. ३९९२७६.६३ (रुपये तीन लाख एकशेअस हजार दोनशे शब्दात आणि पैसे त्रेशस मात्र) रकमेची परतफेड सदर सूचनेच्या प्राप्तीच्या तारखेपासून ६० दिवसांत करण्यास सांगितले होते.  
 रकमेची परतफेड करण्यात कर्जदार असमर्थ ठरल्याने, कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेस याद्वारे सूचना देण्यात येते की, निम्नस्वाक्षरीकारांनी घ्यावी वर्णन करण्यात आलेल्या **मिळकतीचा करबा** नियम ८ आणि ९ सहायका सदा अर्कटचे कलम १३(४) अन्वये त्याला/तिला प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून दिनांक **२० ऑक्टोबर, २०२०** रोजी घेतला आहे.  
 विशेषतः कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेस याद्वारे इशारा देण्यात येतो की, सदर मिळकतीशी कोणताही व्यवहार करू नये आणि सदर मिळकतीशी करण्यात आलेला कोणताही व्यवहार हा **इंडियन बँक** यांस रक्कम रु. ३९९२७६.६३ दि. २६.०२.२०२० रोजीस आणि त्यावरील व्याजाच्या भाराअधीन राहिल.  
**स्थायर मत्तेचे वर्णन**  
**मिळकतीचे सर्व ते भाग आणि विभागा समाविष्टीत**  
**प्लॉट क्र. ५०१, ५वा मजला, ए विंग, सतरांग बिल्डिंग क्र. ३ पुणम सागर कॉम्प्लेक्स, पेनकरपाडा, मिरा रोड पूर्व, ठाणे ४०१२०५, स. क्र. २०१, गाव पेनकरपाडा, जि. ठाणे ५२८ चौ.फूट चर्चर्ड क्षेत्र.**  
 दिनांक : २०.१०.२०२० प्राधिकृत अधिकारी  
 ठिकाण : मुंबई (इंडियन बँक)

**कन्स्टोफ इंडस्ट्रीज लिमिटेड**  
 सीआयएन : एल६५१०एमएच१९८८पीएलसी३०९९८  
 नोंदीमधील कार्यालय: किंग बिल्डिंग, १२८ भाऊदजी रोड,  
 माटुंगा (प.), मुंबई-४०००१९.  
 ईमेल: [kunststoff@kunststoffindia.com](mailto:kunststoff@kunststoffindia.com)  
 वेबसाईट: [www.kunststoffindia.com](http://www.kunststoffindia.com)  
 दूर. क्र. : ०२२-२४०२६८९ फॅक्स: ९१(२२)-२४०४ ४८५३  
**सूचना**  
 याद्वारे सूचना देण्यात येते की, सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन अँड डिस्क्लोजर रिक्वायर्समेंट) रेग्युलेशन, २०१५ च्या रेग्युलेशन २९ अन्वये कंपनीच्या संचालक मंडळाची २८वी सभा दिनांक ३० सप्टेंबर, २०२० रोजी संपलेल्या २ च्या तिमाही आणि अर्ध वर्षाकरिता अलिप्त अलेखापरीक्षित वित्तीय निष्कर्ष विचारात आणि मंजूर करण्यासाठी युक्त्या, दिनांक २०२० रोजी सकाळी १०.३० वा. किंग बिल्डिंग, १२८, भाऊदजी रोड, माटुंगा, मुंबई-४०००१९ येथे घेण्यात येणार आहे.  
 सदर सूचना कंपनीची वेबसाईट <http://www.kunststoffindia.com> आणि स्टॉक एक्सचेंजची वेबसाईट <http://www.bseindia.com> यावरही उपलब्ध असेल.  
 पूर्वी उपलब्ध आहे की, सेबी (ऑब्लिगेशन अँड डिस्क्लोजर ट्रेडिंग) रेग्युलेशन, २०१५ अंतर्गत कंपनीची ट्रेडिंग विधी १ ऑक्टोबर, २०२० ते ८ नोव्हेंबर, २०२० (दोन्ही दिवस एकत्रित) बंद राहिल.  
**कन्स्टोफ इंडस्ट्रीज लिमिटेड करिता**  
**सोनिचा पी. शेट**  
**व्यवस्थापकीय संचालक**  
 सीआयएन : ०२६५८७४४  
 दिनांक : २६/१०/२०२०

**Infomedia Press Limited**  
 (CIN: L22219MH1955PLC281164)  
 नोंदीमधील कार्यालय: पहिला मजला, एम्पायर कॉम्प्लेक्स, ४९४, सेनापती बापट मार्ग, लोअर परळ, मुंबई - ४०० ०१३.  
 दूरध्वनी: +९१ २२ ४००९९०००/६६६६ ७७७७  
 ई-मेल: [investors@infomedia18.in](mailto:investors@infomedia18.in) | वेबसाईट: <https://www.infomediapress.in>  
**३० सप्टेंबर, २०२० रोजी संपलेल्या तिमाही आणि अर्ध वर्षासाठी अलेखापरीक्षित वित्तीय निष्कर्षाचा उतारा**  
 (प्रति भाग माहिती व्यतिरिक्त, रु. लाखात)  

अ. क्र.	तपशील	३० सप्टेंबर, २०२० रोजी संपलेले तिमाही	३० सप्टेंबर, २०२० रोजी संपलेले अर्ध वर्ष	३० सप्टेंबर, २०१९ रोजी संपलेले तिमाही
१	प्रवर्तनातून एकूण उत्पन्न	-	-	-
२	कालावधीकरिता नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण बाबींपूर्वी)	(८४.८८)	(९८३.७३)	(९९.८७)
३	कालावधीकरिता नफा/(तोटा) करपूर्व (अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण बाबींनंतर)	(८४.८८)	(९८३.७३)	(९९.८७)
४	कालावधीकरिता नफा/(तोटा) करपश्चात (अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण बाबींनंतर)	(८४.८८)	(९८३.७३)	(९९.८७)
५	कालावधीकरिता एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (कालावधीकरिता नफा/(तोटा) (करपश्चात) व अन्य सर्वसमावेशक उत्पन्न (करपश्चात)	(८५.२७)	(९८४.९४)	(९९.८४)
६	भरणा झालेले समभाग वाळवून प्रत्येकी ₹१०/- चे समभाग	५,०९९.४२	५,०९९.४२	५,०९९.४२
७	पुनर्मूल्यांकित राखीव फंडवळ इतर इक्विटी*			
८	प्रति समभाग प्राप्ती (दर्शनी मूल्य ₹१०/- प्रत्येकी) (खंडित आणि अखंडित कामकाजासाठी) मूलभूत आणि सौम्यिकृत (₹)	(०.९७)	(०.३७)	(०.९८)

 \*३१ मार्च, २०२० रोजी संपलेल्या वर्षाचा पुनर्मूल्यांकित राखीव निधी वगळता राखीव ₹ (९,०५८.२९) लाख होते.  
**टिपा:**  
 १. २६ ऑक्टोबर, २०२० रोजी झालेल्या संबंधित बैठकामध्ये लेखापरीक्षण समितीने वरील निष्कर्ष पुनर्विचारित केले आणि संचालक मंडळाने वरील वित्तीय निष्कर्ष आणि त्याचे प्रकाशन मंजूर केले. कंपनीच्या वैधानिक लेखापरीक्षकांनी वरील परिणामांचा मर्यादित आढावा घेतला आहे.  
 २. वरील माहिती म्हणजे सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन अँड डिस्क्लोजर रिक्वायर्समेंट) रेग्युलेशन, २०१५ च्या रेग्युलेशन ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजसमवेत घ्यावे केल्यास ३० सप्टेंबर, २०२० रोजी संपलेल्या तिमाही आणि अर्ध वर्षासाठी अलेखापरीक्षित वित्तीय निष्कर्षाच्या तपशिलवार विवरणाचा एक उतारा आहे. ३० सप्टेंबर, २०२० रोजी संपलेल्या तिमाही आणि अर्ध वर्षासाठी अलेखापरीक्षित वित्तीय निष्कर्षाचे संपूर्ण विवरण स्टॉक